



REGD. OFFICE & FACTORY: Manish Textiles Industries Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Post Mira, Dist. Thane - 401 104.

TEL. : +91 9833023120 GRAMS : 'GARFLON'

WEB : www.garwaresyn.com

E-MAIL : garware.synthetic@gmail.com CIN : L99999MH1969PLC014371

22nd February, 2025

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

Ref: Scrip Code: 514400 Garware Synthetics Limited

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to Regulation 47(1) (b) of SEBI (LODR)
Regulation, 2015 for Notice of Extra Ordinary General Meeting

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith Newspaper Clipping for Notice of Extra Ordinary General Meeting as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 published in "Navshakti" (Marathi) and "The Free Press Journal" (English) on 22nd February, 2025 for you records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You, For Garware Synthetics Limited

Sunder Kocha Moolya Whole time Director DIN: 02926064



GARWARE SYNTHETICS LIMITED

REGD OFFICE: ish Textiles Industrial Premises Opposite Golden Chemical

Penkar Pada Mira Road Thane- 401104 CIN: L99999MH1969PLC014371; Phone: 022-28457763

NOTICE AND INFORMATION FOR EXTRA ORDINARY GENERAL MEETING NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Members of GARWARE SYNTHETICS LIMITED ("the Company") would be held on Tuesday, 18th March, 2025 at 11:00 A.M. rough Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), facility in compliance wit eneral Circular 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made there unde and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circular No. SEBI HO/CFD/CFD/ PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, without the physical presence of the Members at a common venue. The Members attending the EGM through VC/ OAVM will b counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this EGM

Members may note that the Notice convening the Extra Ordinary General Meeting has been sent onl through email to all those members whose Email address are registered with the company/Registra e Transfer Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and said SEBI circular. The Notice will also be made available on the company website at https://www.garwaresyn.com and on the website of the Stock Exchanges. i.e BSE limite Notice of EGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL

1. Manner of Registering/ Updating Email Addresses:

Members holding shares in physical form and who have not yet registered/updated their email addres re requested to register/update the same with MUFG Intime India Private Limited (Earlier known a Link Intime India Pvt. Ltd), by sending the following details on mangesh.sawant@in.mpms.mufg.cor 1. Shareholder Folio No.: 2. Shareholder Name: 3. Email Id: 4. Address:

Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their ema address are requested to get their email address registered/Updated with their respective DP. Memben holding shares in physical form are requested to update their email addresses by submitting Form ISR 1 and other relevant forms with RTA of the Company. These forms are available on website of RTA and Company. This will enable Members to receive electronic copy of the Notice of EGM, instructio of e-voting and instruction for participation in the EGM through VC / OAVM

2. Manner of Casting Vote through E- Voting:

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the Extra Ordinary General Meeting. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email after successfull registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction pers holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not region their email addresses either with the company/RTA or the respective DP.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain c 12th March, 2025 to Tuesday 18th March, 2025 (both days inclusive).

In case you have any query with regard to registration/updation of Email address of Members ma contact by sending an email to MUFG Intime India Private Limited (Earlier known as Link Intime Indi Pvt. Ltd), (RTA) at mangesh.sawant@in.mpms.mufg.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made therec and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on Tuesday, 11th March, 2025 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the EGM of the Compa The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under . The remote e-voting period commences on Saturday 15th March, 2025 from 09.00 a.m. and end

on Monday, 17th March, 2025 at 5,00 p.m. . Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company of in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall no

be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Aske ns ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help sectio or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Garware Synthetics Limited Sunder Kocha Mooly

Date: 21.02.2025 DIN: 0292606 **MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3** MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA, Sector 30A, Next to Reghuleela Mall, Near Vashi Railway Station,

Vashi, Navi Mumbai-400 703
RECOVERY PROCEEDING NO. 198 of 2016 STATE BANK OF INDIA ... Certificate Holde

MR. RAMSHARAN S. PATHAK & ORS. ...Certificated Debto NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

Mr. Ramsharan Swamlsharan Pathak, Residing AR - DC 2/302, Madhav Shristi, Barave Village, Khadagpada, Kalyan (West)-421 301. Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O. A. No. 501 of 2012 to pay to the Applicant Bank / Financial Institution sum of ₹ 13.24.244.47 (In Words Rs. Thirteen Lakhs Twenty Four Thousand Two Hundred Forty Four and Paise Four Seven Only) along vith interest and cost, and

Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has

tached the under-mentioned property and ordered its sale. Therefore, you are hereby informed that the 27.03.2025 as been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof, you are nereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges liabilities attaching to the said properties or any portion thereof. SCHEDULE OF IMMOVABLE / MOVABLE PROPERTY

Flat No. 303, Area Admeasuring area About 592 Sq. Ft. on 3rd Floor of Building Wing-C Building Known as 'Kutir Kesari Co-op. HSG Soc. Ltd., Lai Chowki, Agra Road, Nea Silver Residency, Kalvan-421 301, Situated Land bearing Survey No. 4, Hissa No. 4 & 11, Given under my hand and the seal of the Tribunal on 20.01.2025



(Deepa Subramanian) Recovery Officer-I Debts Recovery Tribunal-3

(T) IDBI BANK

IDBI BANK LIMITED Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7, Road No. 22, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W), Thane Pin: 40060-

[RULE 8(1)] POSSESSION NOTICE

The undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Intere inforcement) Rules, 2002 issued/Published demand notice calling upon the following prowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the prower and the public in general that the undersigned has taken possession of the propert cribed in below table, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time ailable, to redeem the secured assets

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the roperty and any dealings with the property will be subject to the charge of IDBI Bank Limited for amount mentioned below and interest thereon

Name Of The Borrower/ Co-Borrower/ Guarantor	Date Of 13(2) Notice/ Publication	Amount Claimed In Demand Notice (Rs.)	Date Of Symbolic Possession	Address Of Property
Mr. MADHURESH RAMAVTAR SINGH		Rs. 75,51,131/-	20-02-2025	Ft.406, 4th Fir, B-Wng, Shree Satya Shankar Residency, Glady Alwares Marg, Majiwada, Gb Rd, Thane 400607
Place: Thane Date: 21-02-2025				Sd/- Authorised Officer IDBI Bank Limited [●]

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following share certificates issued by ICICI Bank Ltd. e stated to have been lost or misplaced and the registered shar hooders have applied for issue of duplicate share certificates.

Registered Share holder Equity Shares From To 104396 32278756 32280520 1765 1751238 6412527188 6412527363 176 MINOO RUTTONSHA KAVARANA MALCOLM JAMSHED KAVARANA

Any person who has a claim in respect of the said certificates should lodge such clain with all supporting documents with the Company at its Registered Office at ICICI Banl Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat - 390 007 or Kfli Technologies Ltd., Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Hyderabad 500032. If no valid or legitimate claim is received within 15 days from the date of publication of this notice, the Company will proceed to issue duplication certificates to the shareholders listed above and no further claim would be entertaine from any person.

JAL RUTTONSHA KAVARANA MINOO RUTTONSHA KAVARANA MALCOLM JAMSHED KAVARANA Place: Mumbai Date: 21.2.2025 (Applicants)

> Form No.3 | See Regulation-13 (1)(a) DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 40070: Case No.: OA/1422/2024 s under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A

of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. STATE BANK OF INDIA

POONAM VITTHAL PAWAR

(1) POONAM VITTHAL PAWAR D/W/S/O-POONAM VITTHAL PAWAR Pranjal ffin Services, Room 444, Ground Floor, Sector 7, Koparkhairane, Navi Mumba (2) VITTHAL SAHEBRAO PAWAR Praniali Tiffin Services, Room 444, Ground Floor

ector 7, Koparkhairane, Navi Mumbai, Maharashtra - 400709. SUMMONS

02/12/2024
WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said

Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.4726613/- (application along with copies of documents etc. annexed). n accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are

directed as under.-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed fo should not be granted;


(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and asse specified by the applicant under serial number 3A of the original application: (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application

pending hearing and disposal of the application for attachment of properties;

iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary cours of his business any of the assets over which security interest is created and/or othe assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured asse or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding securit

interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to th applicant and to appear before Registrar on 15/04/2025 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence



Utkarsh Small Finance Bank

Aapki Ummeed Ka Khaata

(A Scheduled Commercial Bank) Zonal Office: Rupa Sapphire, 17th Floor, Plot No.12, Sector 18, Opp. Sanpada Rly. Station, Vashi, Navi Mumbai-400 705. Registered Office: Utkarsh Tower, NH - 31 (Airport Road), Sehmalpur, Kazi Sarai, Harhua, Varanasi, UP-221 105.

PUBLIC NOTICE

Gold Ornaments pledged in the bank at its Chembur (Maharashtra) Branch under the following gold loan accounts which are overdue and the ornaments were not redeemed by the borrowers despite our multiple notices will be auctioned on Thursday 27/02/2025 at the branch premises of the Utkarsh Small Finance Bank

	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,					
Sr. No.	Loan No.	Name	Loan Date	Loan Amount	Gross Weight (Gms)	
1	138579000	Dattaram Appa Teli	25-08-2023	₹ 38,810/-	15.9	

Beanch Address: Utkarsh Small Finance Bank, Best Commercial Complex (Unit Nos.1 & 2 on the Ground Floor and Unit Nos.101 to 109 on the First Floor) , Central Avenue Road, Dr. Ambedkar Udyan, PO - Chembur, District - Mumbai, Maharashtra - 400071.

Those desirous of participating in the auction will have to pay an amount of Rs. 5,000/as EMD by 27/02/2025 11 A.M. Bank reserves the right to withhold/cancel/postpone or vary the terms and conditions of the auctions without any reasons thereof.

Sd/-Date: 22/02/2025 Manager For The Utkarsh Small Finance Bank Ltd. Place: Maharashtra

APPENDIX IV-A

Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Sammaan Capital Limited (formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.) [CIN: L65922DL2005PLC186029] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" basis on 27.03.2025 from 04.00 P.M. to 05.00 P.M., for recovery of Rs. 23,45,546/- (Rupees Twenty Three Lakh Forty Five Thousand Five Hundred Forty Six only) pending towards Loan Account No. HHLBOR00280577, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 10.02.2025 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 11.02.2025 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from JAYANTILAL SHAMJI DEDHIA and PRAGNA JAYANTILAL DEDHIA.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 13,00,000/- (Rupees

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 13,00,000/- (Rupees Thirteen Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 1,30,000/- (Rupees One Lakh Thirty Thousand only) i.e. equivalent to 10% of the Reserve

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 104, ON 1ST FLOOR IN A - WING, BUILDING NO. 4, OPP. VRAJ INDUSTRY, NEAR SARGAM SOCIETY, CHILLER ROAD, BOISAR, IN THE PROJECT KNOWN AS 'SPRING FIELD', SITUATED ON THE SAID ENTIRE PROPERTY BEARING GUT NO. 70, PLOT NO. 1 TO 24 OF VILLAGE VARANGADE, TALUKA PALGHAR, DISTT. THANE, THANE - 401305, MAHARASHTRA.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.sammaancapital.com; Contact No: 0124-6910910, +91 7065451024; E-mail id: auctionhelpline@sammaancapital.com. For oidding, log on to www.auction

AUTHORIZED OFFICER SAMMAAN CAPITAL LIMITED

PUBLIC NOTICE

Date: 18.02.2025 (Formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LTD.) Place : THANE INDIABULLS HOUSING FINÂNCE LTD.)

NOTE : We have no connection with Svamaan Financial Services Pvt. Ltd.

Physical Rs. 586449/- (Rupees Five Lakh

undred Seventy Seven Only)

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013. Branch Address: TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED, Loddna I-Think Techno Campus, Building "A"

4th Floor, Off Pokhran Road No.2, Behind TCS, Thane(W) 400 607



Ps. Village – Gundge, Taluka Karjat, Dist. Raigad.

10173992 & Mr. Suraj Umaji Ghagare Rs.

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Rule 8(6) read with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

E-Auction Notice of 15 days for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower and Co-Borrowers, or their legal heirs/representatives (Borrowers) that the below described immovable property mortgaged to Tata Capital Housing Finance Ltd. (TCHFL), the Possession of which has been taken by the Authorise Officer of TCHFL, will be sold on 12-03-2025 on "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" and without any recovery of outstanding dues from below mentioned Borrowers. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said secured asset / property shall be sold by E-Auction at 2.00 P.M. on the said 12-03-2025. The sealed envelope containing Demand Draft of EMD for participating in E-Auction shall be submitted to the Authorised Officer of the TCHFL on or before 11-03-2025 till 5.00 PM at Branch address TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED, Lodha I-Think Techno Campus, Building "A" 4th Floor, Off Pokhran Road No.2, Behind TCS, Thane (W) 400 607 The sale of the Secured Asset/ Immovable Property will be on "as is where condition is" as per brief particulars described herein below ;

Ň	No and Branch	Representative/ Guarantor(s)	Rs. 19.47,545 /- (Rupees Nineteen	Price Rs.	Money Rs.	Possession Physical	Rs. 2297279/- (Rupees Twenty		0001000728 86 & TCHHL0296 0001000728 86 &	BABURAW AGLAVE MRS. SUSHAMA SANJAY AGLAVE	Seventy Seven Thousand Six Hundred and Fifty Six Only) is due and payable by you under A g r e e m e n t n o . TCHHF0296000100072892. and an	(Rupees	1,65,000/- (Rupees One Lakh Sixty Five Thousand		Eighty Six Thousand Four Hundred Forty Nine Only) is due and payable by you under A g r e e m e n t n o . TCHHF0296000100072892 and
			Lakh Forty Seven Thousand Five		2,02,000/-	, 01001	Two Lakh Ninety Seven		TCHHF0296		amount of Rs. 1,28,476 /- (Rupees	Only)	Only)		an amount of Rs. 1435680/- (
	93 &	MRS. LEELAVATI	Hundred and Forty Five Only) is due	(Rupees	(Rupees Two		Thousand Two Hundred Seventy		0001000732		One Lakhs Twenty Eight Thousand		30,40,40		Rupees Fourteen Lakh Thirty
	10588715	PINTOO KANOJIYA	and payable by you under		Lakh Two		Nine Only) is due and payable by		78		Four Hundred and Seventy Six Only)				Five Thousand Six Hundred
			Agreement no.	Twenty	Thousand		you under Agreement no.		1 1		is due and payable by you under				Eighty Only) is due and payable
			TCHHL0636000100071093 and an		Only)		TCHHL0636000100071093 and an amount of Rs. 85577/- (1 1		Agreement no. TCHHF0296000100073278, and an				by you under Agreement no. TCHHL0296000100072886 and
			amount of Rs. 62,934/- (Rupees Sixty Two Thousand Nine Hundred				Rupees Eighty Five Thousand		1 1		amount of Rs. 12,94,547 /- (Rupees				an amount of Rs. 159875/- (
			and Thirty Four Only) is due and				Five Hundred Seventy Seven		1 1		Twelve Lakhs Ninety Four Thousand				Rupees One Lakh Fifty Nine
Ш			payable by you under Agreement no.				Only) is due and payable by you		1 1		Five Hundred and Forty Seven Only)				Thousand Eight Hundred
			10588715, and Totalling to Rs.				under Agreement no. 10588715		1 1		is due and payable by you under				Seventy Five Only) is due and
			20,10,479 /- (Rupees Twenty Lakh				totalling to Rs. 2382856/- (1 1		Agreement no.				payable by you under Agreement
Ш			Ten Thousand Four Hundred and				Rupees Twenty Three Lakh		1 1		TCHHL0296000100072886.				no. TCHHF0296000100073278
			Seventy Nine Only)				Eighty Two Thousand Eight		1 1		Totalling to Rs. 19,00,679 /- (Rupees Nineteen Lakhs and Six Hundred				totalling to Rs. 2182004/- (
			07-02-2024				Hundred Fifty Six Only)		1 1		and Seventy Nine Only)				Rupees Twenty One Lakh Eighty Two Thousand Four Only)
l	accription of th	l na Immovahla Pranarty: [Flat No. 005, D-Wing, on the Ground F	loor area adme	ocuring 29 05 !	Sa Mtro Cor	oot + 5 62 England atla + 1 12 Ca				and deventy wife only)				Two mousand rour only)
			lency, in the building PRIYAM, Village								30-12-2023				
			risdiction of Sub-registration District U			trict Thane.	,	De	scription of th	e Immovable Property:	All the premises bearing Flat No.104, a	dmeasuring at	out 365 Sq. Ft.	(Built Up Are	ea) i.e. 33.92 Sq. Mtrs (Built Up) on
1	тсны овзв	MRS RAJANI	Rs 142 035/- (Runees One Lakhs	Rs	Rs	Physical	Rs 2290052/- (Runees Twenty	the	1st Floor, in the	B-Wing, in the Building "	Sai Khush Phase-1, situated at Rabale,	Navi Mumbai, [District Thane, M	aharashtra	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Two Lakh Ninety Thousand Fifty

Two Only) is due and payable by

Two Thousand Six Hundre

eventy Four Only)

Sr. Loan A/c. Name of Borrower(s) / Amount as per Demand Notice Reserve Earnest Type of O/s as on 13-02-2025 5 TCHHL0296 MR. SANJAY Rs. 4,77,656 /- (Rupees Four Lakhs) Rs. Rs.

MR. MANORANJAN under Ioan account No. TCHIN0636000100189786 and an TCHIN063 Sixteen Lakh Lakh Sixty you under Agreement no. TCHHL0636000100184649 and KUNJ PANIGRAHI, Twenty Nine Thousand amount of Rs. 19,67,726/- (Rupees Thousand an amount of Rs. 172622/-Nineteen Lakhs Sixty Seven Nine Hundred Rupees One Lakh Seventy Two Seven Hundred and Only) Ninety Only Twenty Six Only) is due and payable Two Only) is due and payable by by you under loan account No. TCHHL0636000100184649 Totaling you under Agreement no. TCHIN0636000100189786 to Rs. 21.09.761/- (Rupees Twent totalling to Rs. 2462674/-Rupees Twenty Four Lakh Sixty

16.29.900/-

(Rupees

1.62.990/-

Rupees On

Forty Two Thousand and Thirty Five

Only) is due and payable by you

Hundred and Sixty One Only)

09-12-2023

Rs. 2458031/- (Rupees Twenty MR. MANGESH S Rs. 11,32,193/- (Rupees Elever 10118954 & 15,00,000/ 1,50,000/our Lakh Fifty Eight Thousand akh Thirty Two Thousand One MR. SATISH BAJIRAO Hundred Ninety Three Only) is due (Rupees lupees On hirty One Only) is due and Lakh Fifty and payable by you under Agreement no. 10118954 and an Fifteen Lak ayable by you under Agreement SHINDE Only) Thousand no. 10118954 and an amount of Rs. 374234/- (Rupees Three mount of Rs. 1,12,717/- (Rupees Only) ne Lakh Twelve Thousand Se kh Seventy Four Thousan Hundred Seventeen Only) is due and payable by you under Agreement no. Two Hundred Thirty Four Only) is due and payable by you under Agreement no. 10123500 totalling to Rs. 2832265/- (10123500 totalling to Rs. 12,44,910/-Rupes Twelve Lakh Forty Four housand Nine Hundred Ten Only) Rupees Twenty Eight Lakh Thirty wo Thousand Two Hundred 26-07-2019 Sixty Five Only) Description of the Immovable Property: Schedule - A

1908489/- (Rupees Ninetee

20-07-2023

Description of the Immovable Property: All that premises being a residential flat admeasuring about 389 Sq. Ft. (Equivalent to 36.15 Sq. Mtr.) or thereabout of carpet area (including balcony, cupboard window, Door sills, service area etc.) bearing Flat No. 402, on 4th Floor, of Building No. 6-C, in Housing project knoen as Shubh Vastu, constructed on the land lying and situate at Village Khativali, Taluka Shahapur, District Thane, and within the limits of Grampanchayat Khativali, and also within registration district Thane, Sub Registration District Shahapur. All that piece or parcels of vacant land or ground bearing N.A. Plot of Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 0-533-40 Sq. Mtr., assessment 10-70 Rs. Ps village Gundge, Taluka Karjat, Dist. Raigad, within the jurisdiction of Sub-Registrar of Assurances at Karjat, Tal. Karjat, Dist. Raigad. All the Residential Premises Flat bearing No. 4, admeasuring 348 Sq. Ft. Carpet area equivalent to 575 sq. Ft. Built Up area on the First Floor of the proposed building project to be known as "Shreem Residency" being constructed on Survey Nos. 66, Plot No. 4, admeasuring area 533-40 Sq. Mtr. assessment 10-70 Rs

MR. BHAKAR Rs. 2090061/- is due and payable by Rs. Rs. Physical Rs. 2423819/- (Rupees Twenty

		you under loan account No		2,87,500/-	Four Lakh Twenty Three
0001000620	MRS. KAMALA BHAKAR	10545396 and an amount of Rs.	(Rupees	(Rupees Two	Thousand Eight Hundred
91 &	GURJAR	434868/- is due and payable by you	Twenty Eight	Lakh Eighty	Nineteen Only) is due and
TCHIN0687		under Ioan account No	Lakh Seventy	Seven	payable by you under Agreement
0001000932		TCHIN0687000100093256 and an	Five	Thousand	no. 10545396 and an amount of
56 &		amount of Rs. 203814/- is due and	Thousand	Five Hundred	Rs. 569105/- (Rupees Five Lakh
10553805 &		payable by you under loan account	Only)	Only)	Sixty Nine Thousand One
TCHIN0687		No TCHIN0289000100062091 and			Hundred Five Only) is due and
0001001607		an amount of Rs. 481648/- is due and			payable by you under Agreement
55		payable by you under loan account			no. TCHIN0687000100160755
		No TCHIN0687000100160755 and			and an amount of Rs. 199700/- (
		an amount of Ra. 163841/- is due			Rupees One Lakh Ninety Nine
		and payable by you under loan			Thousand Seven Hundred
		account No 10553805 totaling to Rs.			Only) is due and payable by you
		3374232 /- (Rupees Thirty Three			under Agreement no. 10553805
		Lakh Seventy Four Thousand Two			and an amount of Rs. 261191/- (
		Hundred Thirty Two Only)			Rupees Two Lakh Sixty One
		12-10-2023			Thousand One Hundred Ninety
		12-10-2023			One Only) is due and payable by
					you under Agreement no.
					TCHIN0289000100062091
					totalling to Rs. 3453815/- (
					Rupees Thirty Four Lakh Fifty
					Three Thousand Eight Hundred

							Fifteen Only)	
D	escription of the Immovable Property: A residential premises bearing Flat No. 107, on the First Floor, of the Wing No. R3, admeasuring about 25.69 Sq. Mtrs,							
in	the project name as "Panvelkar Estate Stanford Phase-1, lying being and situated in the revenue village Mankivali, Taluka Ambernath, District Thane, within the							
lin	imits of the registration district Thane, Sub Registration District Ambernath, and also within the limits of Kulgaon Badlapur Municiapl Council							
4	9786549		Rs. 11,25,499/- (Rupees Eleven		Rs.	Physical	Rs. 1300806/- (Rupees Thirteen	
1		KADAM	Lakh Twenty Five Thousand Four	12,90,000/-	1,29,000/-		Lakh Eight Hundred Six Only)	
11		MRS. VAISHALI	Hundred Ninety Nine Only)	(Rupees	(Rupees One			
Ш		SACHIN KADAM		Twelve Lakh	Lakh Twenty			
Ш			07-02-2024	Ninety	Nine			
Ш				Thousand	Thousand			
				Only)	Only)			
IБ	scription of t	he Immovable Property:	Flat No. 509, on the Fifth Floor, in W	ong-Kin "Pha	se Excellency"	admeasurin	g 359 Sq. Ft. Carpet area having	
			ne project known as "Dhruv Residency					

Rs. 2594286/- (Rupees Twenty Five Lakh Ninety Four Thousand 1,65,000/-16.50.000/ Mr. Houserao Umaji Lakh Eight Thousand Four Hundred Ghagare Mrs. Shalan Umaji wo Hundred Eighty Six Only) i eighty Nine Only) is due and Lakh Sixty due and payable by you unde payable by you under loan account Sixteen Lak Agreement no. 10162981 and an amount of Rs. 154991/- (Rupees No 10162981 and an amount of Rs. Thousand Thousand 56576/- (Rupees Fifty Six Thousand Only) ive Hundred Seventy Six Only) is One Lakh Fifty Four Thousand due and payable by you under loan Nine Hundred Ninety One Only is due and payable by you under Agreement no. 10173992 account No 10173992 totaling to Rs. 1965065/- (Rupees Nineteen Lakh otalling to Rs. 2749277/-Sixty Five Thousand Sixty Five Only) Rupees Twenty Seven Lakh

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat bearing No. 304, on the Third Floor, having area admeasuring about 750 Sq. F (Built Up Area) in the Building known as Jijamata Sadan Co-Op. Housing Society Ltd. Constructed on the land bearing Survey No. 24A, Hissa No. 3, admeasuring about 1255.00 Sq. Mtrs., lying being and situated at Gaondevi Road, Nr. Marathi School, Diva (West), Taluka and District Thane – 400612 within the area of SurRegistrar of Assurance at Thane. 8 TCHHI 0636 Mr. Nilesh Prakash Rs. 151425/- (Runnes One Lakh) Rs. Rs. Physical Rs. 1464359/- (Runnes Fourtee

0001000700	Telang	Fifty One Thousand Four Hundred	11,90,000/-	1,19,000/-	Lakh Sixty Four Thousand Three
33 &	Mrs. Sujata Dhananjay	Twenty Five Only) is due and payable	(Rupees	(Rupees One	Hundred Fifty Nine Only) is due
TCHIN0636	Diwanji	by you under loan account No.	Eleven Lakh	Lakh	and payable by you under
0001000710		TCHIN0636000100071022, and an	Ninety	Nineteen	Agreement no.
22		amount of Rs. 1099344/- (Rupees	Thousand	Thousand	TCHHL0636000100070033 and
		Ten Lakh Ninety Nine Thousand	Only)	Only)	an amount of Rs. 222217/- (
		Three Hundred Forty Four Only) is			Rupees Two Lakh Twenty Two
		due and payable by you under loan			Thousand Two Hundred
		account No.			Seventeen Only) is due and
		TCHHL0636000100070033 totaling			payable by you under Agreement
		to Rs. 1250769/- (Rupees Twelve			no. TCHIN0636000100071022
		Lakh Fifty Thousand Seven			totalling to Rs. 1686576/- (
		Hundred Sixty Nine Only)			Rupees Sixteen Lakh Eighty Six
					Thousand Five Hundred
		31-05-2022			Seventy Six Only)

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No. 06, area admeasuring about 363.46 Sq. Ft (carpet), second floor of the building known as Building No. 0B-02 in "Shubh Griha", Tata Housing, Nr. HP Petrol Pump, Vasind, Shahapur, lying and situated at Old Survey No. 279,281,284, 286, 287

aluka Karjat, District Raigad 288, 296, 298, 301 to 305, 306P, 308 to 312, 314, 315, 317, 318, 323, 339 to 344 in Village Khativali, Tal. Shahapur, District Thane-421601. At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the Immovable Property sold.

Please Note - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this property. Interested parties should only contact the undersigned or the Authorised officer for all queries and enquiry in this matter

The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:

NOTE: The E-auction will take place through portal https://sarfaesi.auctiontiger.net on 12-03-2025 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 5 minutes each.

Terms and Condition: 1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute anising as to the amount bid, or as to the bidder the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion of the Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For payment of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property can be done on 05-03-2025 between 11 AM to 5.00 PM. with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the Authorised Officer within 24Hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty.

9. In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. 10. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATACAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: as per table above. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the property including statutory liabilities arears of property tax, electricity etc. 12. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s e-Procurement Technologies Limited (Auctiontiger), Address: B-705, Wall Street II, Opp. Orient Club, Near Gujrat College, Ellis Bridge, Ahmedabad – 380 006 Gujrat (India). Mob.: 8000023297 / 9173528727& 9265562818/9265562821/079-6813 6842/6869 Email ID: support@auctiontiger.net & ramprasad@auctiontiger.net or Manish Bansal, Email id Manish.Bansal@tatacapital.com Authorised Officer Mobile No 8588983696. Please send your query on WhatsApp Number – 9999078669

13. TDS of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company. 14. Please refer to the below link provided in secured creditor's website https://surl.li/axnnin for the above details. 15. Kindly also visit the link: https://www.tatacapital.com/property-disposal.html

lease take notice that we have come to know about unauthorized use of Company details and logo for Cybercrime Activities through Whatsapp Group namely "B1 GENIUS CAPITAL" naving Mobile No. 7997932590 and 8861764170 claiming to provide securities consulting service to members through "Nirmai INT" internationa account platform/ "Nirmai International Trading Platform" and a person namely Mr. Vijay Thakur" claimed to be launched an application "GuruGenius.Al and claimed to be from "Nirmai INT" Nirmai International Trading Platform which is a subsidiary of Nirmal Bang, showing their SEBI Registration numbe as INZ000202536 though said SEBI Registration number is belongs to our organisation but they have unauthorised used SEBI Registration number of our as the same is available on our website i.e. https://www.nirmalbang.com.

We further warn the public not to engage in any transactions through said Mobile Numbers/ Whatsapp Group/ Website and "Mr. Vijay Thakur" on our behalf. Please refrain from undertaking any transactions in our name through them as they are neither belongs to our organisation nor associated with our organisation nor registered as Authorised Person nor on payroll of our organisation nor employee of our organisation. Therefore we shall not be responsible for any transactions ndertaken through them.

Issued in the interest of investors Date: 22nd February, 2025 For: Nirmal Bang Securities Pvt. Ltd.

Sd/-Authorized Signatory

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all on behal of my clients that I am investigating the right, title and interest of (1) Mr. Shashank Kisan Bhalekar and (2) Mrs. Sanskruti Shashank Bhalekai who are the present Owners of residential Flat bearing No. 1506 (2 BHK) admeasuring 550.68 sq, ft. carpet Bris.) admicasuring 330.08 sq. it. carpet area on 15th Floor of Br. Wing (Free Sale Wing) alongwith Car Parking Space No. 2 STACK Parking No.1/1 at Upper Basement in the building known as "THE BAYA VICTORIA" alongwith 10 fully paid up shares having Distinctive No. 671 to 680 both inclusive being consolidated share Certificate No. 68 issued by **The Baya** Victoria Co-op. Hsg. Soc. Ltd. situated at Pais Street, Ganesh Hari Parundekar Marg, Byculla (West), Mumbai – 400 011 (hereinafter collectively referred to as "SAID PREMISES") which is more particularly described in the Schedule hereunder written.

If any person/s, subject to Canara Bank Home Loan, has any Claim, right, title and interest by way of mortgage, lien gift, lease, license, tenancy, heirship, partnership and/or any encumbrance of any nature for the Said Premises may please inform about their claim within Seven days (7) of this notice being published to the advocate at the address published below or else the same will be treated as renounced and/or relinquished in favour of my clients.

THE SCHEDULE HERE IN **ABOVEREFERRED TO:** (Description of the said property)

Flat No. 1506 (2 BHK) admeasuring 550.68 sq, ft. carpet area on 15th Floor of B-Wing (Free Sale Wing) alongwith Car Parking Space No. 2 STACK Parking No.1/1 at Upper Basement in the building known as "THE BAYA VICTORIA" alongwith 10 fully paid up shares having Distinctive No. 671 to 680 both inclusive being consolidated share Certificate No. 68 issued by "The Baya Victoria Co-op. Hsg. Soc. Ltd., property bearing C.S. Nos. 1928 (Part), 2100 and 2104 of Byculla Division lying and being at Tardeo Division lying being and situated at situated at Pais Street, Ganesh Hari Parundekan Marg, Byculla (West), Mumbai - 400

MRS, MANISHA KAPADIA Advocate High Court.
GOVIND BUILDING,1ST FLOOR, 140,PRINCESS STREET, MUMBAI 400 002

Date- 22-02-2025

00100184

MANORANJAN

Authorized Officer

गखारे

गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड

नों. कार्यालय मनीष टेक्स्टाईल इंडस्ट्रियल प्रिमायसेस, गोल्डन केमिकल समोर

पेणकरपाडा, मीरा रोड, ठाणे - ४०११०४ सीआयएन : एल९९९९९एमएच१९६९पीएलसी०१४३७१, फोन: ०२२-२८४५७७६३

विशेष सर्वसाधारण सभेसाठी सूचना आणि माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभ (ईजीएम) ही निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे २५ सप्टेंबर २०२३ दिनांकित जारी जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३, कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत केलले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) नियमावली २०१५ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ च्या अनुषंगाने मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी स ११ ०० वा. सामायीक तिकाणी सदस्यांच्या पत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अटर ऑडिओ व्हीडीओ मिन्स (ओएव्हीएम) सुविधेमार्फत घेण्यात येणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी मोजण्यात येईल. ह्या ईजीएमसाठी सभासदांना त्यांच्या ऐवजी हजर राह्न मत देण्यासाठी प्रतिपत्री नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध नाही.

भासदांनी नोंद घ्यावी की, विशेष सर्वसाधारण सभा निमंत्रणाची सूचना एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर नुस ज्यांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी/रजिस्ट्रार ॲंड शेअर ट्रान्स्फर एजेंट (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना फक्त ई–मेल ने पाठवली आहे. सूचना कंपनीची वेबसाईट https://www.garwaresyn.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवा सुद्धा उपलब्ध केला जाईल. ईजीमएमची सूचना सेंट्रल डिपॉडिंस्टरी सर्ल्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सीडीएसएल) वेबसाईटवर www.evotingindia.com येथे सद्धा उपलब्ध आहे.

१. ई-मेल ॲडेमेम नोंटवण्याची/अहायावत करण्याची प.टत प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणारे व ज्यांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले/अद्ययावत केले नाहीत त्य भासदांनी कृपया ते खालील तपशिल भरून mangesh.sawant@in.mpms.mufg.com वर पाठवून एमयुएफजी इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.) कडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

भागधारकांचा फोलिओ क्र.: २. भागधारकांचे नाव : ३. ई-मेल आयडी : ४. पत्ता डिमटेरिलाईज्ड प.दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांपैकी ज्यांनी ई-मेल ॲडेस अजनपर्यंत नोंदवला/अद्ययाव केलेला नाही त्यांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपी कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत. प्रत्यक्ष आरटीएला सादर करून अद्ययावत करावेत. अशी विनंती करण्यात येत आहे. हे फॉर्मस आरटीए आणि कंपनीच्या बेवसाईटवर उपलब्ध आहेत. यामुळे सदस्यांना ईजीएमच्या सूचना, ई-व्होटींगचे निर्देश व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये सहभागासाठी निर्देश यांची इलेक्ट्रॉनिक प्रत प्राप्त होऊ शकेल. २.ई-व्होटींग मार्फत मत देण्यासाठी पद्धत :

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहण्यासाठीचे निर्देश आणि ई-व्होटींगची पद्धत विशेष सर्वसाधारण सभ बोलावणाऱ्या सूचनेत दिली आहे. ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मते देण्यासाठी लॉगीन क्रेडिन्शिअल्स समासदांना वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस यशस्वीपणे नोंदवल्यानंतर ई-मेल मार्फत उपलब्ध करून दिले जातील. कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे त्यांचे ई–मेल ॲड्रेसेस ज्यांनी नोंदवलेले नाहीत अशा प्रत्यक्ष स्वरूपात किंव डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी तपशिलवार निर्देश सूचनेत आहेत कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, १२ मार्च, २०२५ ते मंगळवार, १८ मार्च, २०२५

जर तुम्हाला सभासदांच्या ई-मेल ॲड्रेसच्या नोंदणी/अद्ययावती करण्यासंबंधात कोणतीही चौकशी करायची असल्यार

mangesh.sawant@in.mpms.mufg.com ला एक ई-मेल पाठवून संपर्क साधू शकता कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०८च्या तरतुदी सहवाचता त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४(१) नुसार कंपनी कट-ऑफ टेड असलेल्या मंगळवार, ११ मार्च, २०२५ रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या तिच्या सभासदांना कंपनीच्या ईजीएम मध्ये हरावयाच्या कामकाजावर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या

तरतुदी आणि त्याचे नियम यांनुसारचे तपशिल खालील प्रमाणे. . रिमोट ई-व्होटींगचा कालावधी शनिवार, १५ मार्च, २०२५ रोजी स. ०९.०० वा. सुरु होईल आणि सोमवार, १ मार्च २०२५ रोजी मं ५ ०० वा मंपेल

फक्त कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा रजिस्ट्रार्स ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवली असतील तेच सभासद मत देण्यास हक्कदार असतील. जर कट-ऑफ डेट रोजीस एखादी व्यक्ती सभासद म्हणून राहिली नसेल तर तो/ती मत देण्यासाठी हक्कदार नसेल. अशा व्यक्तीने ही सूचना फक्त

. जर तुम्हाला ई-व्होटींग बद्दल कोणतीही शंका किंवा समस्या असेल तर तुम्ही हेल्प सेक्शन खाली www evolinging com येथे उपलब्ध फिकवेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्यज'') आणि ई-व्होटींग मॅन्यअल पाह् शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ई-मेल लिह् शकता गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड सार्ठ

ठिकाण : मंबई दिनांक : २१.०२.२०२५ (a) pnb Housing

खाजगी १३.०२.२०२५ दिनांकित मागील विक्री सूचने संदर्भात हे आहे. याद्वारे स्पष्ट करण्यांत येते की, राखीव किंमत रक्कम रु. ६,२८,०००/ - (रु. सहा लाख अठवीस हजार मात्र) अशी वाचावी. कर्जदारांचे नांव : रामसुंदर बद्रीप्रसाद जैस्वार

कर्ज क्र. एचओयु/व्हीआरआर/४१९/६८४७४३ हे शध्दिपत्र जनतेच्या माहितीसाठी जारी केले आहे. पीनबी हाऊसिंग फायनान्ससाठी (प्राधिकृत अधिकारी)

दिनांक : २०.०२.२०२५ ठिकाण : विरार

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, १) सौ. आर. एम ोसाळकर आणि २) श्री. एम. बी. घोसाळकर ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१ येथे स्थित वसंत उत्सव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या "पूर्णिमा" अशा ज्ञात मारतीमधील ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. सी/६०४ मालक आणि सभासद होते. श्री. एम.बी ोमालकर सोमायटीचे सह सभामट आणि सहमालव यांचे ०४.१०.२०१५ रोजी निधन झाले.

१) सौ. आर. एम. घोसाळकर, २) श्री. स्वप्निल मनोहर घोसाळकर आणि ३) श्री. सागर मनोह प्रोसाळकर हेच फक्त श्री. एम. बी. घोसाळकर यां कायदेशीर वारस आहेत. सोड्न दिल्याचा विलेख नेष्पादित केल्यावर सदर सोसायटीने शेअर प्रमाणपत्रात) सौ. आर. एम. घोसाळकर, २) श्री. स्वप्निल मनोहर घोसाळकर आणि ३) श्री. सागर मनोहः घोसाळकर यांची नावे पृष्ठ्यांकीत केली. १) सौ आर. एम. घोसाळकर, २) श्री. स्वप्निल मनोह घोसाळकर आणि ३) श्री. सागर मनोहर घोसाळकर संभाव्य खरेदीदाराला सदर फ्लॅट विकण्यासाठी इच्छुव

कोणीही व्यक्ती ज्यांचा विक्री, बक्षीस, अदलाबदल गहाण, प्रभार भाडेपट्टा, धारणाधिकार, वाद, विवाद उत्तराधिकार, किंवा अन्य कोणत्याही पध्दतीच्य मार्गाने सदर फ्लॅट क्र. सी/६०४ मध्ये कोणताही दावा हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध असल्यास सद फ्लॅट क्र. सी/६०४ मधील त्याच्या/तिच्या/ त्यांच्या राव्यांच्या पृष्ठचर्थ असे दस्तावेज आणि इत गराव्यांच्या प्रतींसह येथील खालील दिलेल्या पत्त्याव सूचना प्रसिद्धीपासून १५ दिवसार नेम्नस्वाक्षरीकारांना ते कळविणे आवश्यक आहे वरील नमृद वेळेत कोणतीही हरक न प्राप्त झाल्यास तेर् दावेदार नसल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि माई अशील सदर फ्लॅट क्र. सी/६०४ सह व्यवह करण्यासाठी मुक्त राहतील.

दिनांक : २२ फेब्रुवारी, २०२५ सही/ ॲड. स्मिता घाडी

दुकान क्र. ७६, ईएमपी ७५, फेज ४ एव्हरशाईन हेलिओ सीएचएस लि.,ठाकुर व्हिलेज कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०

मुंबई साऊथ झोन: २रा मजला, जनमंगल, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग फोर्ट, मुंबई- ४००००१. दूर . : ०२२-२२६७५८९९, ई-मेल: legal_mcr@mahabank.co.in

सही / -

सुंदर कोचा मूल्य

पूर्ण वेळ संचालव

डीआयएन : ०२९२६०६४

मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे -५ एक परिवार एक बैंक स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना (जोडपत्र – IV –ए<u>)</u>

सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड

एप्सार्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटर्स्ट अंतर, क्वान अनुसार माच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थायर मिळकती या बैंक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण/प्रमारित आहे। सवसामान्य अनता आणा प्रविश्ताः काब्यूट्या प्राधिकृत अधिकाच्यांनी घेतला आहे, त्या कोष्टकात नमुद्र नुसार कर्जदार आणि हमीदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिक्षक धकबाकीच्या वसुलीसाठी ११.०३.२०२५ रोजी स. ११.०० आणि दु. ३.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार आणि हमीदार, धकबाकी रक्कम, स्थावर मिळकत/तींचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील ज्ञात बोजा, कब्जाचा प्रकार, राखीव किंमत आणि इसारा अनामत रकमेचा तपशिल खाली दिलेला आहे.

अ. क्र.	कर्जदारांचे नाव	हमीदारांचे नाव	थकबाकी रक्कम (रुपयात)	ज्ञात भारासह स्थावर मिळकतीचे संक्षिप्त विवरण/कब्जा प्रकार	राखीय किंमत/ इसारा अनामत स्क्कम/बोल वाढ स्क्कम (रुपयात)
8	मे. नितीन मार्तंडराव पेखळे	१. मार्तेडराव गणपत पेखळे, २. श्री.जयशंकर मार्तंडराव पेखळे, ३. श्री विलास मार्तंडराव पेखळे, ४. श्री. सुशील गोविंदराव उत्ततरवार, ५. श्री. माऊसाहेब पी सांगले	ह. ८,११,९१, २८५/ – (हपये आठ कोटी अकत्ता लाख एक्याण्णव हजार दोनगे पंचा ऐंगी माश) अधिक १०.०६,२०१९ परीत न सांपार्थिक दराने प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित/उपार्जित होणारे पुढील व्याज आनि अनुशंगिक खर्च, परिव्यव आणि प्रभार	गाव देवजाती तातु व बिल्हा नाशिक येथे स्थित सब्हें क्रमांक २३७/१२, प्तर्टाट क्रमांक १२, क्षेत्र मोत्र २२० (श्र), पत्री में विरको हास्पिटतक्कत जातिक रोड पाल इत्तरमत्ता, साहारी, एकुण क्षेत्र मोजमारीत १०२,२५ चौरम मीटा क्षेत्र असतेत दोन निवासी ब्लॉक. (भार/माहीत नाही) (सांकेतिक कब्जा)	राखीव किंमत: ७४.०० लाख इंएमडी: ७.४० लाख बोली वाढ रक्कम: ०.५० लाख

अंतिम तक्त्यात तपशिलवार वर्णन लिलाव वेबसाईट - https://banknet.c

मत्तेचे निरिक्षण: मिळकतीचा तपशिल आणि निरिक्षणकरीता कृपया शाखेला संपर्क- २४.०२.२०२५ ते ०१.०३.२०२५ रोजीस स. ११.०० ते सायं ५.०० आगाऊ वेळ

इअर/सहभाग पत्र/केव्हासी दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख-१०.०३.२०२५/बँकनेट नियमानुसार विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया बँकेची वेबसाईट https://bankofmaharashtra.ir

net.com (याआधी ईबीक्रय) पोर्टल चासंदर्भ घ्यावा

ई लिलावाची तारिख आणि वेळ: ११.०३.२०२५ रोजीस स. ११.०० ते दु. ३.०० सह ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह, जर बोली अंतिम ५ मिनिटात सादरझाल्या

दिनांक : २२.०२.२०२५ ठिकाण : मुंबई मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकत अधिका

महाराष्ट्र शासन

उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांचे कार्यालय

ई-निविदा सूचना

पात्रताधारक कंत्राटदाराकडन खाली नमद केलेल्या कामांकरीता ई-निविदा मागविणेत येत आहेत.

मुद कलल्या कामाकराता इ-ानावदा मागावणत यत आहत.
Details
Construction of Protection Hut with compound at SGNP_2025_10/2025_HFFN_1152865_1
Deputy Director South Sanjay Gandhi National Park, Address: Borivali East, Mumbai. Maharashtra: 400 066. Phone: 022 2886 0362/ 022-28860389 Email:ddssgnp@gmail.com
21/02/2025
28/02/2025
28/02/2025
Rs. 1120/- (non-refundable) to be paid online through the e-procurement portal
Rs. 25,000/- online through E-procurement portal, EMD in any other form will not be accepted failing which the tender shall be Rejected summarily.
2% of the contract value in the form of DD
01/03/2025
To be notified by mail
Only through e-Procurement portal : Website : https://mahatenders.gov.in
Minimum 30 days from the due date of submission of proposal as mentioned in this tender or the subsequent corrigendum (if any).

अटी व शर्ती

डीजीआयपीआर – २०२४/६६२२

- १. सदर संपूर्ण निविदा प्रक्रिया ई–निविदाव्दारे ऑनलाईन पध्दतीने संगणक प्रणालीवर होईल. सदर निविदा सुचना प्रसिध्दी आवश्यक असणारी कागदपत्रे शुध्दीपत्र इत्यादी माहिती https://www.mahatenders.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध
- २. वरील कामाची ई-निविदा : https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर वरील दिलेल्या कालावधीत असेल.
- ३. निविदा फॉर्म फी व इसारा रक्कम e-payment पध्दतीने स्विकारण्यात येईल.
- ४. कामाची ई- निविदा भरतेवेळी इच्छुक कंत्राटदाराने संपूर्ण कामाची माहिती घेऊन ई-निविदा सादर करावी, नमूद केलेले दर
- . कारण नमूद करुन अथवा असे कारण न देता आलेल्या ई-निविदा स्विकारणे अथवा फेटाळणेचा अधिकार निम्नस्वाक्षरीकर्ते यांनी राखून ठेवला आहे.

तसेच वनविभागाच्या https://mahaforest.gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी सदर तपशिल पाहन ई - निविदा सादर करावे.

> (रेवती कुळकर्णी) उप संचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

> > बोरीवली

अ. क्र.

जाहीर सूचना मोठ्या प्रमाणावर सचना याद्वारे सर्वसाधारण जनतेस देण्यात येते की माझ्या अशिलाने (१) दयानंद लक्ष्मण

पाटील, (२) अंजली रामचंद्र पाटील, (३) वसंर्त भालचंद्र पाटील, (४) कुसुम बाबन पाटील, (५) अमेय भालचंद्र पाटील आणि (६) मेघा भालचं पाटील (यापढे 'मालक / विक्रेते' म्हणून ओळखले जाईल) यांच्याकडून सर्वे क्र. ४९, हिस्सा क्र. ७ एकुण क्षेत्र ९६० चौ. मी., स्थित, असलेली व मुख गाव, तालुका व जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा ठाणे आणि सध्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हहीत येणारी मालमत्ता 'सदर मालमत्ता विकत घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. म्हणून, जर कोणत्याही व्यक्ती/संस्था यांनी सद मालमत्तेसंदर्भात कोणतेही व्यवहार केले असतील, सदर मालमत्तेचा ताबा मिळविला असेल, वापर किंव व्यवसाय करत असतील, किंवा सदर मालमत्ता किंव तिच्या कोणत्याही भागावर हक सांगत असतील आणि/किंवा सदर मालमत्तेबाबत कोणताही दावा आक्षेप आणि/किंवा व्याज असेल जसे की विक्री अभिहस्तांकन, भेट, भाडेपटटी, पोट-भाडेपटटी वारमा वसीयत अदलाबदल गृहाण कर्ज शल्क धारणाधिकार, विश्वस्त, ताबा, सुलभता हक, करारम्क्तता, मुखत्यारपत्र, समजोत्याचे ज्ञापन, करार, सुरक्षित कर्जदार एफएसआय/टीडीआर हक, वाटेचा हक न्यायालयाचा आदेश जमी किंवा कोणत्याई स्वरूपाचा हक्क असल्यास, अशा सर्व संबंधित व्यक्तींनी केवळ प्रमाणित प्रत व आवश्यव दस्तऐवजासह आपल्या दाव्यांची नोंदणी खालील . निम्नस्वाक्षरीकारांना या जाहिरातीच्या दिनांकापासू ०७ (सात) दिवसांच्या आत करावी. कसर केल्यास अशा सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा आक्षेप आणि/किंवा कोणत्याही स्वरूपाची मागर्ण यागलेली व/किंवा रद्द झालेली मानली जाईल आणि भविष्यात असा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणा नाही किंवा माझ्या अशिलावर बंधनकारक राहणा नाही. त्यामुळे माझा अशिल सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्यास मोकळा राहील

दिनांक: २२ फेब्रुवारी २०२५ मारलेचा ॲण्ड असोसिएट्स वकील अनिलकुमार मारलेच बी-१०८, अचलगिरी बिल्डिंग पद्मावती नगर, १५० फूट रोड भाईंदर (प.), ठाणे-४०११०१.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the authorization granted to Mr. Abbas Akbarali Qureshi residing at Shop No. G/112, Kalina CHS Ltd., Vidyanagri Marg Kalina, Manipada, Off CST Road Santacruz (East), Mumbai - 400098, by Mr. Sureshbabu Malge in relation to the affairs of SBM Realtors Pvt. Ltd., having its registered office at 5-G , Naaz Buildi Lamington Road, Mumbai 400 004, tands revoked, nullified, and rendere

Sureshbabu Malge on 29/05/2024. dated 30/01/2025, any and al authorizations, Power of Attorner previously granted to Mr. Abbas Akbara Qureshi to act, represent, or Pvt. Ltd., including appearing before ourts, tribunals, or statutory authori and appointing legal professionals, stand irrevocably revoked, rescinded, and terminated with immediate effect.

Accordingly, Mr. Abbas Akbarali Quresh s no longer authorized to act for or epresent SBM Realtors Pvt. Ltd. or the tate of the late Mr. Sureshbabu Malge in any capacity whatsoever. Any acts indertaken by him post the date of revocation shall be deemed illegal **uthorized, and void,** and the cor shall not be responsible for any

ublic at large is hereby cautioned not to deal with Mr. Abbas Akbarali Qureshi in ny matters related to SBM Realtors Pvt. Ltd. Any person transacting with him sha do so at their sole risk and cost, and SBM Realtors Pvt. Ltd. shall not be liable for any such unauthorized transactions

For any clarifications or to return any documents, agreements, or materials executed under the said POA, Mr. Abbas Akbarali Qureshi is required to contact our office within seven (7) days of thi notice.

Sanjay Chaturvedi Associates Advocates 701,7th Floor, Balrama Building, Opp Gst Bhavan, E-Block, BKC, Bandra East, Mumbai-400 051. Place: Mumbai Date: 22/02/2025

रजि. ए/डी/दस्ती/मिळकतीवर चिटकविणे तसेच डीआरटीचा सूचना फलक, ढोल वाजवणे आणि वृत्तपत्रात प्रकाशन

विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-॥ यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥।, दिल्ली xथा मजला. जीवन तारा बिल्डिंग, पार्लामेंट स्टीट,

पटेल चौक, नवी दिल्ली-११०००१ आस्मी /७/२०२४

रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यू टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

आणि किंवा एसव्हीएस. मे. केएलजी सिस्टिल लि. आणि अन्य प्रक क्र. <mark>१. केएलजी सिस्टिल लि. (कर्जदार आणि गहाणवटदार)</mark> समापनातील द्वारा पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालय, कॉर्पोरेट भवन, प्लॉट क्र. ४-बी, २रा मजला, सेक्टर २७-बी, मध्य मार्ग, वंदिगड-१६००१९ शी निगडित अधिकृत परिसमापक

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे: युनिट ३-६, टॉवर-ए, तळ मजला, युनिटेक बिझनेस पार्क, साऊथ सिटी-।, सेक्टर-४१, गुरगाव-१२२००१.

प्रक # २. श्री. कुमुद गोयल, जी३/१८ डीएलएफ फेज-।, गुरगाव हरयाना. प्रक # ३. श्रीम. पुष्पलता गोयल:- कै. के.एल. गोयल यांची कायदेशीर वारस, जी३/१८ डीएलएफ

केज-।, गुरगाव हरयाना. प्रक # ४. श्रीम. उपासना गोयल:- जी३/१८ डीएलएफ फेज-।, गुरगाव हरयाना

प्रक # ५. श्रीम. आदिती गोयल:- जी३/१८ डीएलएफ फेज-।, गुरगाव हरयाना.

प्रक # ६. श्रीम. रितु गोयल:- जी३/१८ डीएलएफ फेज-।, गुरगाव हरयाना. प्रक # ७. मे. वस्था कॉम्प्युटर्स प्रा. लि.:- जी३/१८ डीएलएफ फेज-।, गुरगाव हरयाना.

ज्याअर्थी, तम्ही वसली प्रमाणपत्रानसार देय खर्च आणि वसलीपर्यंत टी.ए. दाखल झाल्याच्य गरखेपासून साधे **१०% दराने व्याजासह** पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥।, दिल्ली

यांनी मंजुर केलेल्या **टीए क्र. २४४/२०२२ मधील काढलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार** तुमच्याकडुन थकीत बनलेली रु. ५०५२९९५८७२.२५ (रुपये पाचशे पाच कोटी एकोण<mark>तीस लाख पंच्याण</mark> **हजार आठशे बाहत्तर आणि पैसे पंचवीस मात्र)** ची रक्कम चुकती करण्यात कसूर केलेली आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेर्ल मिळकत विकण्याचे आदेश दिले.

याद्वारे सचना देण्यात येते की, जर पढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत सेवा गुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि., बी-७०४, वॉल स्ट्रीट-२, ओरिएंट क्लब समोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६ मार्फत २७.०३.२०२५ **रोजी दु. ३.०० ते दु. ४.००** रम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार बंडासह) विकण्यात येईल. ईमेल: support@auctiontiger.net

Https://drt.auctiontiger मिळकतीची कोणतीही चौकशी आणि निरिक्षणाकरिता उच्छक खरेदीदार यांना संपर्क करु ाकतात: संपर्क व्यक्ती श्री. आशुतोष मिश्रा, व्यवस्थापक आणि प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता, मोबा. क्र. ७३०४०००३३९. ईमेलः ashutoshH/Mirsa@edelweissarc.in, संपर्क व्यक्ती श्री. मेघराज देशमुख, उपाध्यक्ष आणि प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता, मोबा. ७५०६६४२५३४, ईमेल**:**

/legharaj.deshmukh@edelweissarc.in खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या प्रतिवादी यांच्या मिळकतीची विक्री आणि पदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे. जो पर्यंत ते सनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर मिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंव भप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणाग गहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी रेण्यास बांधील नसतील.

अ.क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत/इअर		
१	कार्यालय क्र. ३०१, ३रा मजला, प्लॉट क्र. ६७, पुजित प्लाझा, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, ज्याचे जमीन क्षेत्र आहे १८४० चौ.फू.	राखीव: रु. २,७३,७०,०००/- (रुपये दोन कोटी त्र्याहत्तर लाख सत्तर हजार मात्र) इअर: रु. २७,३७,०००/-		

मिळकत राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही:

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. १,००,०००/ - (रुपये एक लाख मात्र). बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ

नाकारायची/स्वीकारायची. इअर ही वसुली अधिकारी डीआरटी-॥, डीआरटी-॥, दिल्ली यांचकडे वसुली अधिकारी डीआरटी-॥, डीआरटी-॥, दिल्ली यांच्या नावे डीडी/पे ऑर्डर स्वरुपात २४.०३.२०२५ रोजी सायं. ४.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर जमा केलेली इअर लिलावात सहभागी होण्यासाठी विचारात घेतली जाणार नाही.

केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥।, दिल्ली कडे सादर करावी.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून अंतिम बोली रकमेच्या २५% रक्कम वरील परिच्छेदामध्ये नमुद तपशिलानुसार सदर खात्यामध्ये बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच दु. ३.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसांनंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. मिळकत २१.०३.२०२५ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० दरम्यान संभाव्य खरेदीदारांच्या

निरिक्षणासाठी खुली राहील. विहित मुद्तीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम

निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उदघोषणा जारी करून मिळकतीची पनर्विक्री केली जाईल, पढ़े खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

१०. मिळकत **''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने''** विकली जाईल.

११. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत

२२. आजमितीस निम्नस्वाक्षरीकारांना माहीत असलेले मिळकतीच्या विरोधातील दावे किंवा महसूल /भारांचा तपशिल खालीलप्रमाणे, तथापी संभाव्य बोलीदारांना इअर जमा करण्यापूर्वी त्यांच्या स्वत:च्या हितार्थ पानी मिळकत कर बिल किंवा कोणाताही इतर बोजा. इ. स्वत: तपास करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

प्राधिकरणाचे नाव

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं.लि.

नवी मुंबई महानगर पालिका ₹. १७.८६७/-१३. सीएच बँकेला खालील दिलेल्या तपशिलाची सत्यता प्रमाणित आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले गझ्या हस्ते आणि शिक्क्यानिशी २०.०२.२०२५ रोजीस दिले.



रक्कम

रु. ९,०३०/-

स्थळ : मंबर्ड

दिनांक: फेब्रुवारी २१, २०२५

रिलायन्स ईन्फ्रास्टक्चर लिमिटेड

सीआयएन : एल७५१००एमएच १९२९ पीएलसी००१५३०

१९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, ४०० ००१

दूरध्वनी क्रमांक :+ ९१ २२ ४३०३ १००० फॅक्स :+ ९१ २२ ४३०३ ३१६६

- मेल : rinfra.investors@relianceada.com, संकेतस्थळ : www.rinfra.com

नोंदणीकृत कार्यालय : रिलायन्स सेंटर, तळमजला



रिजनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी ब्रांच, एमएमडब्ल्युआर ६वा मजला, बडोदा हाऊस,दिवाण शॉपिंग सेंटरच्या मागे, एसव्ही रोड, जोगेश्वरी (प.), मंबई-४००१०२. ईमेल : sarmmw@bankofbaroda.co.in

<u> {नियम ८(१)}</u>

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५) ऑफ २००२) अंतर्गत आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २१.०५.२०२१ रोजी एक मागणी सूचन जारी करून कर्जदार मे. आयकॉन इंडस्ट्रीज, मालकीण- श्रीमती दर्शना हेमल मुनी यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. ८<mark>९,९१,५८८.०३/ - (रुपये एकोणनव्वद लाख एक्याण्णव हजा</mark>र <mark>पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि तीन पैसे मात्र)</mark> पुढील व्याज अधिक <mark>परिव्यय, प्रभार आणि खर्च</mark> या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वरं त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ह्या **२१ फेब्रुवारी २०२५** रोजी घेतला विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहाः करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रु ८९.९१.५८८.०३ /- (रुपये एकोणनव्वद लाख एक्याण्णव हजार पाचशे अट्याऐंशी आणि तीन पैसे मात्र) पुढील व्याज अधिक परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या अधीन राहील. नारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे

कर्जदाराचे/जामीनदाराचे/गहाणदाराचे लक्ष वेधन घेतले जात आहे. जंगम आणि स्थावर मिळकतीचे वर्णन :

१. डाकीवली-केळवण रोड, गाव- डाकीवली, तालुका-वाडा, जिल्हा- पालघर-४२१३१२. येथे स्थित सर्वे. क्र. २९५ (पी), धारक जमीनीचा तो भाग आणि विभाग. . प्लान्ट आणि मशिनरीचे जंगमगहाण.

दिनांक : २१.०२.२०२५ विनय भषण ठिकाण : वाडा, पालघर मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकत अधिकार

> प्रपत्र क. 3 [नियम-१३(१)(ए) पहा)]

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर-३० ए, वाशी,

नवी मुंबई - ४००७०३ खटला क्र.: ओए/१३१६/२०२४ कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम

(२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध

(१) अरुण शिंदे, डी/डब्ल्यु/एस/ओ - प्रल्हाद

१०१ १०२ निखिल पॅलेस बीआय - ए/२१७, सरस्वती स्कुलच्या मागे, उल्हासनगर, जि. ठाणे ४२१००४, ठाणे, महाराष्ट्र - ४२१००४ ठाणे, महाराष्ट्र - ४२१००४, **येथे सुद्धा**. एचटी मिडिया लिमिटेड, महालक्ष्मी इंजि. इस्टेट एलजे फर्स्ट क्रॉस रोड, माहीम, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र - ४०००१६ येथे सुद्धा. एस गंगोत्री सीएचएसएल, एमआयडीसी ऑफिस, गंगोत्री अलिबाग, रेवास, रायगड,

ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/१३१६/२०२४** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर २१/०८/२०२४ रोजी सचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी. नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रु. ३५७२४४५ / - च्या कर्जाच्या वसलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

कारणे दाखविण्यासाठी; (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या

कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये तुम्हाला २८/०४/२०२**५ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

-अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: १८/०२/२०२५ रोजी



सही/ समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी (संजय जयस्वाल) प्रबंधक

टीप : प्रयोज्य नसेल ते वगळावे

डीआरटी-III, मुंबई

RELIANCE

टपाली मतदान सूचना

यादारे सभासदांना कळविण्यात येते की. कंपनी कायदा २०१३ (''कायदा '') च्या कलम १०८ आणि ११० मधील तरतदींना अनसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम, २०१४ ("नियम") च्या नियम २० आणि २२ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच सिक्युरिटीज गॅड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च नियम ४४ यांना अनुसरून सभासदांना टपाली मतदान सूचना त्यासह स्पष्टिकरणात्मक विधानसह (''टपाली मतदान सूचना'') त्यात नमूद केलेल्या विशेष व्यवहारा संदर्भात आणि टपाली मतदान प्रपत्र कंपनीच्या सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया शुक्रवार, फेब्रुवारी २१, २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

असे सर्व सभासद ज्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'')/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल") यांच्याकडून शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२५ ("कट ऑफ तारीख'') रोजी प्राप्त झालेल्या कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत/लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद आहेत अशा सभासदांना टपाली मतदान सूचना आणि टपाली मतदान प्रपत्र ज्यात प्रक्रिया आणि सूचना यांचा समावेश आहे, टपाली मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आली आहेत.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सभासदांना ई मतदान सुविधा पलब्ध करून देण्यात येत आहे. ई मतदान सविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने ('मंडळ') कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांची नियक्ती केली आहे.

असे सभासट ज्यांचे ई मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करण्यात आलेले नाहीत असे सभासद खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून नोंदणीकृत करून घेऊ शकतात.

ए) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, असे सभासद आपले ई मेल तपशील कंपनीचे संकेतस्थळ https://www.reliancepower.co.in/web/reliance-power/shareholder-registration येथे आपल्या समभाग धारणेचे आवश्यक ते तपशील तसेच ई मेल नोंदणीकरिता आवश्यक ती कागदपत्रे सादर करून नोंदणीकृत करू शकतात.

ग्री) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत, अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कंपनीकडन सर्व तो पत्रव्यवहार इलेक्टॉनिक माध्यमातन प्राप्त करण्यासाठी आपले ई मेल तपशील आपल्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'') यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत. ।। सभासदांची नावे डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या कंपनी सभासद नोंद पुस्तिकेत किंवा लाभार्थी मालकांच्य यादीत कट ऑफ तारीखे रोजी नोंदणीकृत आहेत, केवळ असेच सभासद टपाली मतदान किंवा ई मतदान पद्धतीने मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी कट ऑफ तारखे रोजी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत त्यांनी मतदानाच्या कोणत्याही एक पद्धतीची निवड करू शकतात, म्हणजेच, प्रत्यक्ष टपाली मतदानद्वारे किंवा ई मतदानद्वारे. तथापि, ज्या सभासदांनी कट ऑफ तारखे रोजीस डिमॅटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केले

आहेत त्यांना फक्त इलेक्टॉनिक माध्यमारारे मतरान करू शकतात. ज्या संभामरांना पत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण

केले आहेत आणि प्रत्यक्ष स्वरुपात मतदान करण्यास इच्छक आहे त्यांनी कंपनीची वेबसाईट वरून टपाली

मतपत्रिका प्रपत्र डाऊनकोड करू शकता. ज्या व्यक्ती कट ऑफ तारखेला कंपनीच्या सभासद नाहीत अशा व्यक्तींनी

टपाली मतदानाची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे. टपाली मतदान करिता ई मतदान शनिवार, फेब्रुवारी २२, २०२५ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) ला प्रारंभ होईल आणि रविवार, मार्च २३, २०२५ रोजी सायं. (भाप्रवे) ला संपुष्टात येईल आणि त्यानंतर केफिनटेक यांच्याकडून ई मतदान मॉड्युल मतदानासाठी बंद करण्यात येईल. प्रत्यक्ष मतदान पद्धतीच्या बाबतीत रविवार, मार्च २३, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर प्राप्त झालेले टपाली मतदान प्रपत्र अवैध समजण्यात येतील.

तभासदांना टपाली मतपत्रिका प्रपत्रात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचण्यासाठी विनंती आहे. टपाली मतपत्रिका प्रपत्र प्राप्त न झाल्यास किंवा प्रतिलिपी टपाली मतपत्रिका प्रपत्र करिता विनंतीसाठी टपाली मतपत्रीके द्वारे मतदान संदर्भात कोणत्याही प्रश्न किंवा तक्रार असल्यास त्यांचे निरसन श्री. प्रवीण चतुर्वेदी, व्हाईस प्रेसिडेंट, केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद, सेरिलिंगमपल्ली, रंगारेड्डी, तेलंगणा ५०० ०३२ यांच्याकडून टेलि. क्र. + ९१ ४०६७१६ १५०० वर किंवा टोलफ्री क्र. : १८०० ३०९ ४००१ किंवा ई मेल:

कंपनीचे सभासद कंपनी सेक्रेटरी यांच्याशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करू शकतात किंवा reliancepower.investors@relianceada.com या पत्त्यावर इ मेल द्वारे संपर्क साध् शकतात. टपाली मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून मे. दयाल अँड

लोहिया, चार्टर्ड अकाउंटंरस यांचे भागीदार श्री. अनिल लोहिया किंवा त्यांच्या अनुपस्थितीत श्री. खुशीत जैन यांची

evoting@kfintech.com येथे करण्यात यावी.

नियक्ती करण्यात आली आहे. टपाली मतदान आणि ई मतदान प्रक्रियेचे निकाल मंगळवार, मार्च २५, २०२५ संध्या. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचना फलकावर छाननी अधिकाऱ्यांच्या अहवालासह प्रसिद्ध करण्यात येतील तसेच कंपनी यांचे संकेतस्थळ www.reliancepower.co.in, येथे प्रसिद्ध करण्यात येतील आणि ज्या शेअर बाजारांत कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत, त्या शेअर बाजारांना त्याची माहिती देण्यात येईल.

टपाली मतदान सूचना आणि टपाली मतदान प्रपत्र कंपनी यांचे संकेतस्थळ www.reliancepower.co.in, येथं तसेच शेअर बाजार उदा : बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची संकेतस्थळ www.bseindia.com तसेच www.nseindia.com अनुक्रमे तसेच केफिनटेक यांचे संकेतस्थळ ww.evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

रिलायन्स ईन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता परेश राठोड

कंपनी सेकेटरी

(भाग) आणि ११०३/३६३ पश्चिम किंवा त्या दिशेस: रस्ता

दिनांक : २२ फेब्रुवारी, २०२५ मे. लॉ ओरिजिन वकील आणि सॉलिसिटर

जाहीर सूचना येत आहे, सौ. नीला उदय चोगले (पत्नी), श्री. हेरंब उदय चोगले (मुलगा) आणि सौ. संजुता पनवेलकर (मुलगी), जे कै. श्री. उदय मनोहर चोगले ज्यांचे दिनांक ०२.०६.२०२० रोजी निधन झाले यांचे कायदेशीर वारस आहे.

याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, श्री उदय मनोहर चोगले हे फ्लॅट क्र. २०४, क्षेत्र मोजमापित ४८० चौ. फु., दुसऱ्या मजल्यावर, '६६ पॅलाझिओ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये, ज्याचे बांधकाम सी.टी.एस. क्र १६४, १६४/१ ते १६४/७ कस्तुरबा क्रॉस रोड क्र. , बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६ येथे याचे

एकमेव मालक होते.

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, सौ. नीला उदय चोगले (पत्नी), श्री. हेरंब उदय चोगले (मूलगा आणि सौ. संजुता पनवेलकर (मुलगी) हे कै. श्री. उदय मनोहर चोगले यांचे कायदेशीर वारस आहेत जर कोणासही वरील मालमत्तेच्या बाबतीत कोणतीही हरकत, दावा किंवा स्वारस्य असल्यास ऱ्यांनी ही हरकत लेखी स्वरूपात या सचनेच्य प्रकाशनाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर माझ्या कार्यालयात सादर करावी. निर्धारित कालावधीमध्ये कोणतीही हरकत प्राप्त :

ाल्यास. कोणतीही हरकत नाही असे गहीत धरले जाईल आणि माझे अशिल सदर फ्लॅटचे नावांतरण करण्याच्या आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पुढे नेतील कोणताही हरकत/दावा सादर करण्यासाठी वकील. रवीण पळेक

बि/०९, सूर्यिकरण अपार्टमेंट्स, अवधूत नगर दहिसर (पूर्व), मुंबई - ४०० ०६८ किंवा ई-मेल: kbhansaliconsultancy@gmail.com संपर्क क्र. ९८९२०५९७३६

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण,

मंबर्ड खंडपीठ यांचे समोर सीपी (सीएए) २४/एमबी/२०२५ संबंधित सीए (सीएआर) ९२/एमबी/२०२३ शरणम हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. सीआयएन

यु४५२००एमएच१९९६पीटीसी१०२७३९ ...१ला अर्जदार/ विभागली गेलेली कंपनी आणि अलोकीक हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन: ५५१००२०१७२८९८२९ ... २रा अर्जदार/ परिणामी कंपर्न

अंतिम सुनावणीसाठी सूचना याटारे सचित करण्यात येते की अरणम हॉटेल्स अँड रिमॉर्टम पायठहेर लिमिरेड (''विभागर्ल गेलेली कंपनी") आणि अलोकीक हॉस्पिटॅलिट प्रायव्हेट लिमिटेड (''परिणामी कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील व्यवस्थ योजना (''योजना''/''व्यवस्था योजना'' मंजूर करण्यासाठी कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्तरीत्य दाखल केलेली कंपनी याचिका, माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, मुंबई आणि न्याय दिवसाच्या आदेशामार्फत यांच्यासमोर २२ जानेवारी २०२५ रोजी साहर करण्यात आली होती

सदर याचिका दाखल करण्यास मान्यता दिली असून अंतिम सुनावणीसाठी दिनांक ५ मार्च. २०२५ निश्चित केला आहे. सदरच्या अनुपालनात कोणीही व्यक्ती सदर

कंपनी याचिकेच्या संबंधित कोणत्याही विधान करण्यासाठी इच्छक असल्यास याचिकेच्य सनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्व किमान दोन दिवस अगोदर निम्नस्वाक्षरीकार याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पोहोचेल अश पध्दतीने त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांदारे सर्ह केलेली त्यांच्या हेत्ची स्चना पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना याचिकेला विधान करायचा आहे, सदरची पार्श्वभमी किंवा त्यांच्य शपथपत्राची प्रत अशा सचनेसह पाठविण आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणार्ह व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासार्ठ विहित प्रभार प्रदान केल्यावर ५२, जे बी हाऊस. १९ आर डी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे याचिकाकर्त्यांच्या विकलांच्या कार्यालयातून पुरविण्यात येईल.

ॲड. अविनाश आर. खानोलक (एमएएच/२१६०/२०१४)

याचिकाकर्त्या कंपन्यांचा वकील जाहीर सूचना

रूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येते की, आम्ही

गोअर हाय इंफ्राकॉन एलएलपी, जी लिमिटेड लायब्लिटी पार्टनग्शीप फर्म जी लिमिटेड लायब्लिट गर्टनरशीप ॲक्ट, २००८ अंतर्गत नोंदणीकृत आणि निर्मित आहे, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय एसएच-२४ पी२ लेव्हल, कमर्शियल ऑफिस शॉप्स, मकवान रोड, वसंत ओॲसिस, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई १०००५९ येथे आहे (''सदर विकासक'' योजनेचा अंगल करण्यामाठी विकासक यांचा खालील गरिशिष्टात मालमत्तेच्या संदर्भात त्यांच्य गमाधिकाराच्या तपासणी करत आहे. वेकामकांनी डेव्हलपमेंट कन्टोल ॲन्ड प्रमोशन . ग्युलेशन २०३४ (डीसीपीआर) च्या नियम ३३(१०)

अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए अंग्रलबजावणीचे काम हाती घेतले आहे. योपडपटर्ट पुनर्वसन प्राधिकरणाने सदर मालमत्तेवर झोपडपट्ट , नर्वसन योजना मंजूर केली आहे, जिचे एकूण क्षेत्र २८४४.८९ चौ. मीटर आहे आणि त्यापैकी २३८.५५ वौ. मीटर क्षेत्र एकूण ३०८३.४४ चौ. मीटर क्षेत्राच्या लॉट मधून वेगळे करण्यात आले आहे. तसेच, १: नोव्हेंबर, २०२४ रोजी परवानगीपत्र (''एलओआय'' क. एसआरए/सीएचई/२८८/केडब्ल्य्/एमएचएल लओआय जारी करण्यात आले आहे, तसेच योजनेमारी आवश्यक अमलेल्या मर्व मंजरी रवानग्या आणि परिशिष्टे विकासकांच्या नावाने दावा आणि आक्षेप नोंदणीबाबत सूचना प्राप्त करण्यात आली जर कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस खालील

गरिशिष्टात नमूद असलेल्या मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर हस्तांतरीत विकासाधिका टीडीआर). एफएसआय समाविष्ट कोणताही दाव . केंवा मागणी, फायदा, अधिकार, हितसंबंध किंव प्रभार जसे की, विक्री, वाटप, अदलाबदल, वारसा हक, करार, कंत्राट, तारण (सरळ किंवा अन्य वरूपातील), भागीदारी, संयुक्त उपक्रम, विकास हक्क (सध्याचे किंवा भविष्यातील), कौटुंबिक तडजोड, खभाल हक, इच्छापत्र, ताबा, भाडेपटुटी, भाडेकर हक, परवाना, धारणाधिकार, प्रभार, प्रलंबित वाद, गहाण हमी कर्ज आगाऊ रक्षम स्थानादेश जमी यायालयाचा किंवा कोणत्याही न्यायाधिकरणाच भादेश (तात्पुरता किंवा अंतिम), महसूल किंव कायदेशीर प्राधिकरणाचा निर्णय, हक्कपूर्व हक अडथळा, शाश्वत हक, भेट, भाडेकरू करार, विश्वस्त हक, राहण्याचा हक, देखभाल किंवा कोणत्याही वरूपाचा बोजा असेल, तर त्यांनी ही जाहीर सूचन प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना २०४-बी, २ रा मजला 'हॉलमार्क बिझनेस प्लाझा'', गुरुनानक हॉस्पिटल वळ, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ येथे लेखी स्वरूपात दावा नोंदवावा, कसूर केल्यास, सदर मिळकतीमधील सर्व असे कोणतेही दावे, नामाधिकार जयदा, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी कार्ह असल्यास त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानले जाईल, आणि असे कोणतेही दावे, नामाधिकार हायदा, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागण<u>ं</u> अस्तित्वात नसतील आणि अशा दावा आणि/किंवा आक्षेपांच्या संदर्भाशिवाय माझे अशील सदर ालमत्तेच्या नामाधिकाराचे प्रमाणपत्र जारी करतील आणि काही असल्यास त्यागित आणि/किंवा गरित्यागित मानण्यात येईल. वरील संदर्भित परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन) . मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा मध्ये गाव वर्सोवा

ालूका अंधेरी मधील सर्व्हे क्र. ४२, हिस्सा क्र. १

आणि संबंधीत सीटीएस क्र. ११०३(भाग) धारव जमिनीचा प्लॉट, मोजमापित २८४४.८९ चौ. मी. सह . वुंदरवाडी, फ्लॉवर चाळ, आराम नगर क्र. १, सात बंगला, अंधेरी (प.), मुंबई - ४०००६१ येथे स्थित असलेले आणि वसलेले विविध झोपडपटटी रहिवार्स यांच्या द्वारे कब्जात असलेल्या त्यावर उभी संरचनेचे ते सर्व ते भाग आणि विभाग. सदर प्लॉट सीमाबद्ध: उत्तर किंवा त्या दिशेस: सी.टी.एस. क्र. ११७३ आणि

दक्षिण किंवा त्या दिशेस: सी.टी.एस. क्र. ११०३ पूर्व किंवा त्या दिशेस: सी.टी.एस. क्र. ११७५